

NOTICE

Shri Girdharilal B.Bajaj a Member of the Charni Road Mehta Bhavan Co-Op Prem. Soc. Ltd. Having address at without and holding Shop No.01 in the building of the society, died on 06.11.2009 without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society.

For and on behalf of  
The Charni Road Mehta Bhavan  
Prem. Co-op. Soc. Ltd.  
Place : Mumbai Sd/-  
Date : 29/10/2021 Hon Secretary

NOTICE

Shri Anant Shamrao Kantak a Member of the Nirman Palace C & D Bldg. Co-operative Housing Society Ltd. having, address at Nirman Palace, Rajmata Jijabai Marg, Pump House, Andheri East, Mumbai 400093 and holding flat/ tenement No D 604 in the building of the society, died on 19th August 2020.

He has nominated his wife Shrimati SUSHILA ANANT KANTAK under Rule 25 of the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961.

The society hereby invites claims/ objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 45 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10:30 A. M. to 8:30 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place: MUMBAI  
Date: 1st November, 2021

For and on behalf of  
The Nirman Palace C & D Bldg  
Co-op. Housing Society Ltd  
Hon. Secretary

NOTICE

Notice is hereby given that SHRI. NAVNITRAI NANDLAL SHRIMANKER, member of "SHILPA COURT CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.", who was holding Flat no. 32, admeasuring 755 Sq. Ft. Built up area on 3<sup>rd</sup> Floor of the building known as "SHILPA COURT", situated at Nanda Parktar Marg, Vile Parle (East), Mumbai – 400057, SHRI. NAVNITRAI NANDLAL SHRIMANKER expired on 19<sup>th</sup> April, 2021. On behalf of the client Smt. Jayshree Navnitrai Shrimanker w/o Late. Shri. Navnitrai Nandlal Shrimanker m/s.Bansari Navnitrai Shrimanker d/o Late. Shri. Navnitrai Nandlal Shrimanker, the undersigned advocate hereby invites claims or objections from other heirs/ or claimant/s or objectors for the transfer of the said shares and interest of the deceased member in the property of the society in favor of the client Smt. Jayshree Navnitrai Shrimanker within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proofs to support the claim/object at below mentioned address. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be at the liberty to transfer the share of the deceased in the manner provided under the bye laws.

Place: Mumbai  
Date: 01/11/2021 Sd/-  
Adv. Krupa Vayeda  
601, Shree Girivar Apt,  
S.V.P Road, Kandivali (W),  
Mumbai – 400067.

NOTICE

MRS. BENEDICTA BINA JATHAN a joint Member of VIDYADANI CO-OP. HSG. SOC. LTD.- A1 BUILDING having address at OM NAGAR, SAHAR PIPELINE ROAD, SAHAR, ANDHERI (EAST), MUMBAI- 400099 and holding Shop No.15 on the GROUND FLOOR of the society alongwith MR. HARIDAS RAMA JATHAN, died on 01.08.2015 without making any will.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants of the deceased joint member to transfer the said shares and interest of the deceased member MRS. BENEDICTA BINA JATHAN in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, with the Society Office between office hours Time: 4:00 P.M to 6:00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Date: 01/11/2021  
Place: Mumbai  
For and on behalf of  
VIDYADANI CO-OP. HSG. SOC. LTD.  
A1- BUILDING  
Sd/-  
HON. SECRETARY

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Manish Krishnalal Behl and Mrs. Sunita Krishnalal Behl, owner of Flat No. C-1001 of the Prathamesh Residency (C & D Wing) C.H.S. Ltd. CTS No. 219, Dadabhai Road, Near Bhavans Collage, Andheri West, Mumbai - 400058 has applied to the society for issue of Duplicate Share Certificate. The original share certificate No. 55 bearing distinctive Nos 561 to 570 (both inclusive) is supposed to be lost/ misplaced. If any person or persons having any claim in respect of the said shares and said premises should send their claims in writing to the undersigned within 14 days of publication of this notice, failing which, claim if any, shall be deemed to have waived and duplicate certificate will be issued.

Place: Mumbai, Sd/-  
Date: 1st Nov. 2021 Secretary  
Prathamesh Residency  
(C & D Wing) C.H.S. Ltd.

PUBLIC NOTICE

This is to inform you to the public that the property belonging to SANJAY JAIN AND MRS. MADHU JAIN having CTS No. 401, Shri Krishna Complex, New Link Road, Opp. Laxmi Industry, Andheri (West), Oshivara, Mumbai - 400 053, declare and publically announces as below:

My clients Chandani Dey states and declares that, they are going to buy the above property lying being and situated at CTS No. 401, Shri Krishna Complex, New Link Road, Opp. Laxmi Industry, Andheri (West), Oshivara, Mumbai 400053, having carpet area 2091 Sq. Ft. and having share certificate bearing No. 371 to 380 is 100 each.

My client states that have any interest and claiming him as a legal heir of the said property please inform the below Advocate Address within 15 days of the Publish of this Notice.

Sd/- Advocate R. P. Chaubey  
Advocate High Court,  
Room No. 14, Desai Wadi, J.S. Road,  
Dahisar (West), Mumbai- 400015.  
Place: Mumbai Date: 01/11/2021

NOTICE

Notice is hereby given that my client is intending to purchase Ten Shares duly represented by the Share Certificate No.023 having distinctive No. From 221 TO 230 of Flat No. 802, on 8th Floor in Building known as MADHU NIKETAN situated at Plot No. 21, Final Plot No. 140, of the Planning Scheme No. IV of Santacruz West, Mumbai - 400 054. Admeasuring 1619 sq. ft. carpet area & along with two car parking space more particularly described in the schedule hereunder written from 1) MR. DILIP TARACHAND BULCHANDANI 2) MRS. CHANDLA DILIP BULCHANDANI.

Any person(s) having any claim(s) in the said flat by way of any right, title or interest, agreement, Joint Venture possession, Trust, lease lien and charge are hereby requested to make the same known in writing with documentary proof to the undersigned at the address mentioned below within 15 days from the date hereof. Otherwise such claim(s) if any will be considered as waived and abandoned and transaction will be completed.

**"THE SCHEDULE ABOVE REFERRED TO"**

Ten Shares duly represented by the Share Certificate No. 023 having distinctive No. From 221 TO 230 of Flat No. 802, on 8th Floor admeasuring 1619 sq. fts. Carpet area & along with two car parking space area in "MADHU NIKETAN", situated at Plot No. 21, Final Plot No. 140, of the Planning Scheme No. IV of Santacruz West, Mumbai 400 054.

M/S. BABULAL DIYORA & CO. Chartered Accountants  
105, Aman Chambers,  
Opera House, Mumbai – 400 004.  
Dated: 1st November, 2021  
Place: Mumbai

PUBLIC NOTICE

This is to inform to the Public at large that, in view of the Deed of Transfer dated 21.08.2018 (bearing Regn.No. BOM-5/7818/2018), the property bearing flat no. 801 admeasuring 741.34 Sq.fts built up on 12th floor of the building "Shree Villa" (for short, "the said property" or "the said flat") which is more particularly described under the Schedule written hereunder has been sought to be conveyed and transferred by Leenabens S Bhansali and other in the name of Mrs. Mrudula Mehta & others. That, few final formalities pursuant to the above referred Deed of Transfer dated 21.08.2018 are due to be completed shortly. In view thereof to ascertain and reconfirm that, the said property is still holding a good and marketable title, and is absolutely free from encumbrances of whatsoever nature, this public notice is caused to be issued and by way of abundant caution. Thus in any event, if any person or persons are having any obtainable claims, debts and liabilities to be mooted or have and had already raised against the above named Transferor, linking the said property then in that event, it is called upon to report and submit with me, such claims, objections etc. bearing authenticity, within a period of 10 days from the date of publication, communication of this notice; failing to which would be treated as deliberate waiver and thereafter resting on the presumption, that, no obtainable claims, debts and liabilities are enduring in respect of the said property, further and appropriate steps would be taken up by my clients for completing the ultimate formalities of getting transferred the said property in their name and in that event no any claims of whatsoever nature shall be either accepted or entertained, which may please be noted.

**SCHEDULE OF THE PROPERTY**

Flat No. 801, admeasuring 741.34 Sq.Ft (carpet area) built up on the 12th floor of the building alongwith one car parking space in the building named as "Shree Villa" belonging to the said society situated at 17, Wadia Street, bearing C.S.No. 346 of Tardeo Division and assessed under Ward No. 3846 (3A), Taluka Tardeo, Mumbai.

Madhura C. Patwardhan  
Advocate  
Add:- Shubhankar Apartment, 680 Sadashiv Peth, Pune-411030.  
Contact:0839053256  
Place: Mumbai Date: 01/11/2021

NATIONAL SEEDS CORPORATION LTD.

(A Government of India Undertaking - "Mini Ratna" Company)  
CIN : U74899DL1963GOI003913  
BEEJ BHAWAN, PUSA COMPLEX, NEW DELHI-110012  
E-mail: nsc@indiaseeds.com. Ph.: 011-25843673, Website: www.indiaseeds.com

No. NSC/FIN/INSURANCE/2021-21 Date 30<sup>th</sup> Oct. 2021

**NOTICE INVITING TENDER**

Tender (offline) are invited from reputed Public Sector Insurance Companies/Brokers offering rates of Public Sector Insurance Companies for comprehensive transit Insurance of Stocks (Seeds and Packing Materials etc.) of National Seeds Corporation Limited- "Marine Cargo Open Policy" w.e.f. 00.00 hrs 25.11.2021 for a period of one year. For more details visit our website [www.indiaseeds.com](http://www.indiaseeds.com)

Last date for submission/ opening of bid is 13.00/14.30 Hrs. on 15.11.2021 respectively. Sr. General Manager (Finance)

PUBLIC NOTICE

YASH KAMLESH SHAH & KAMLESH BABULAL SHAH are the owners in respect of the Flat No. 602, 6th Floor, New Teena Tower C.H.S. L.T.D., Old Survey No. 46, New Survey No. 19, Hissa No. 1, Opp. Telephone Exchange, Near Railway Crossing, Village- Khari, Tal. Bhayander, Dist. Thane, (788 Sq. Ft. built up) they purchased the said flat from Saroj Mahendra Shah Vide Agreement for sale dated 20/10/2021 bearing No. TNN-4-14448-2021. Saroj Shah purchased the said flat from Dilip B. Kataria vide agreement for sale dated 11/07/2000 bearing No. TNN-4-1826-2000. Dilip Kataria purchased the said flat from M/S Leena Developers through Proprietor Dilip Lachand Porwal vide agreement for sale dated 16/12/1999 bearing No. CHA-455/2000 Dated 07/02/2000, agreement for sale dated 16/12/1999 bearing No. CHA-455/2000 Dated 07/02/2000, duly stamped, has been misplaced by the owner, hence the Present Paper Notice.

YASH SHAH & KAMLESH SHAH have decided to mortgage the Flat with Karur Vysya Bank Ltd Fort Borivali, Mumbai. Any person/ persons having any objection, claims or right in respect of the said Flat property by way of inheritance or otherwise or have any claim or objection for allowing YASH KAMLESH SHAH & KAMLESH BABULAL SHAH to deal with the said flat, in any manner whatsoever, is hereby requested to make the same known in writing to the undersigned within 15 (fifteen) days from the date of publication of this notice of his/her share of claim, if any, with all supporting documents. Any intimation done by any individual or any other authority after the notice period, will be subject to the charge of the Karur Vysya Bank Ltd, Fort Borivali, Mumbai.

Prashant V. Gavai.  
Advocate  
High Court, Mumbai, Mob- 9029493049

यूनियन बैंक Union Bank of India

आयरोली ब्रांच  
आयरोली ब्रांच

**AIROLI BRANCH :** Shop No. 1A, 1B- 2 & 3, Blacksmith Tower 1, Plot No. 14, Sector-6, Airoli, Navi Mumbai-400 708, Maharashtra  
• Ph. No. (022) 27693409 / 10 • E-mail : airoli@unionbankofindia.com

**(Rule-8 (1))** **APPENDIX IV**  
**POSSESSION NOTICE (For Immoveable Property)**

WHEREAS : The undersigned being the Authorized Officer of the Union Bank of India, Airoli (55850) Branch, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under Section 13(2) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 19.04.2021, calling upon the Borrower Mr. Santosh Triveni Tiwari to repay the amount mentioned in the notice being **Rs. 11,37,483.35 (Rs. Eleven Lakhs Thirty Seven Thousand Four Hundred Eighty Three and Thirty Five Paisa Only)** and interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken POSSESSION of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 25<sup>th</sup> day of October of the year 2021.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Union Bank of India, Airoli Branch for an amount of **Rs. 11,05,537.25 (Rs. Eleven Lakhs Five Thousand Five Hundred Thirty Seven Twenty Five Paisa Only)** as on 31.03.2021 and further interest thereon.

The borrower's attention is invited to the provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

**Description of Secured Assets :**  
Flat No. 202, Building No. 12 River Wood Park, Village-Sagarli, Kalyan Shil Road, Khidkalli, Dombivali (East), Thane-421 204, Maharashtra

Date : 25.10.2021 Authorised Officer,  
Place : Airoli, Navi Mumbai UNION BANK OF INDIA, Airoli Branch

SBI STATE BANK OF INDIA

Retail Assets Centralised Processing Centre  
1<sup>st</sup> Floor, Ashok Silk Mills Compound, L.B.S. Marg, Ghatkopar (West), Mumbai-400 086.

**DEMAND NOTICE**

Whereas the Authorized officer of State Bank of India under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 has in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 27/10/2021 under section 13 (2) of the said Act, calling upon the Borrowers 1) Mrs. Jaya Sobhraj Raghani, and Mr. Sahil Sobhraj Raghani, Flat No. 1501, A-03, Bldg. Flora Mohan Pride CHS Ltd., Wagle Nagar, Village Gandhare, Kalyan (W), Pin 421301, to pay the amount mentioned in the said Notice being **Rs.37,94,983/- (Rupees Thirty Seven Lakhs Ninety Four Thousand Nine Hundred Eighty Three only)** as on 27/10/2021. Together with further interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc within 60 days from the date of the said Notices. The said Notice has been not delivered. If they desire, collect the said copies of Demand Notice from the undersigned on any working day during normal office hours. The content of Demand Notice as under mentioned. Your account has been classified as non-performing asset as on 25/10/2021.

However, this Notice is hereby given to the Borrowers/Guarantor and his heirs, where necessary, to pay to the Bank; within 60 days from the date of publication of this Notice the amount indicated hereinabove due on the date together with further interest at contractual rates on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges, etc. As security for the Borrower's obligation under the said agreements and documents, the assets described below has been mortgaged to the Bank. If the Borrower/Guarantor and his heirs, where necessary, shall fail to make payment to the Bank as aforesaid, then the Bank shall proceed against the secured asset mentioned below under Section 13 (4) of the Act and also to take possession of secured assets.

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY**  
Flat No. 1501, A-03, Bldg. Flora Mohan Pride CHS Ltd., Wagle Nagar, Village Gandhare, Kalyan (W) Pin 421301.

Date:- 30/10/2021 Authorized Officer  
Place:- RACPC Ghatkopar For State Bank of India

KANANI INDUSTRIES LIMITED												
R.O. : GE1080, BHARAT DIAMOND BOURSE, G-BLOCK, BANDRA KURLA COMPLEX, BANDRA (EAST), MUMBAI. 400051.												
CIN No. L51900MH1983PLC029598 Website: www.kananiindustries.com												
STATEMENT OF STANDALONE/CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER ENDED 30 TH SEPTEMBER, 2021												
Particulars	Standalone Result						Consolidated Result					
	Quarter Ended		Six Month		Year Ended		Quarter Ended		Six Month		Year Ended	
	30.09.2021 Unaudited	30.06.2021 Unaudited	30.09.2020 Unaudited	30.09.2021 Unaudited	30.09.2020 Unaudited	31.03.2021 Audited	30.09.2021 Unaudited	30.06.2021 Unaudited	30.09.2020 Unaudited	30.09.2021 Unaudited	30.09.2020 Unaudited	31.03.2021 Audited
1. Total Income from Operation (Net)	2,893.44	1,613.31	2,078.26	4,506.75	3,799.93	7,716.52	10,111.17	7,349.94	6,885.73	17,461.11	13,964.06	31,167.60
2. Net Profit/(Loss) from Ordinary Activities After Tax	15.10	10.73	9.92	25.83	28.69	44.33	29.15	37.49	(22.05)	66.64	18.55	43.92
3. Net Profit/(Loss) for The Period After Tax (After Extraordinary items)	15.10	10.73	9.92	25.83	28.69	44.33	29.15	37.49	(22.05)	66.64	18.55	43.92
4. Equity Share Capital	989.34	989.34	989.34	989.34	989.34	989.34	989.34	989.34	989.34	989.34	989.34	989.34
5. Reserves (Excluding Revaluation Reserve as Shown In The Balance Sheet of Previous Year)	-	-	-	-	-	3,324.19	-	-	-	-	-	4,656.06
6. Earning Per Share (Before Extraordinary Items) (of Rs.1/- Each)	0.02	0.01	0.01	0.03	0.03	0.04	0.03	0.04	(0.02)	0.07	0.02	0.04
7. Diluted Earning Per Share (After Extraordinary Items) (of Rs.1/- Each)	0.02	0.01	0.01	0.03	0.03	0.04	0.03	0.04	(0.02)	0.07	0.02	0.04
Basic:	0.02	0.01	0.01	0.03	0.03	0.04	0.03	0.04	(0.02)	0.07	0.02	0.04
Diluted:	0.02	0.01	0.01	0.03	0.03	0.04	0.03	0.04	(0.02)	0.07	0.02	0.04
Note:												
1. The above statement of unaudited financial results were taken on record at the meeting of the Board of Directors held on 30 th October, 2021.												
2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Result filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Format of the Quarterly/Six Monthly Financial Result are available on the Stock Exchange Websites: www.bseindia.com, www.nseindia.com, and Company Website: www.kananiindustries.com												
By Order of the Board												
Sd/-												
Mr. Harshil P. Kanani												
Managing Director												
DIN No: 01568262												
Place : Mumbai												
Date : 30/10/2021												

PUBLIC NOTICE

Description of Property : All that piece and parcel of the Premises / Block No.94/2 having CTS No.552 Part, 571 Full. Having plotted area 37.2 Sq.Mtrs and Carpet 32.8. Sq.Mtrs. Situated at Mulund West, Mumbai, Tal. & Dist. Mumbai within the limits of Mumbai Municipal Corporation.

The above mentioned property is owned by Mr.Arun Amrut Shinde. He has executed Sale Deed in favour of 1) Lata Chandrakant Shinde 2) Surendra Chandrakant Shinde on 25.10.2021 vide Sr.No.16459/2021 in the office of Sub Registrar Kurla - 1, Mumbai.

If any one has right, title, interest by way of lien, lease, gift, agreement of sale , sale deed, mortgage deed, bank charge, seize, or by any other way then raise the objection within 7 days from the receipt of this notice. The notice given in the newspaper will not be valid and not considered. Hence this Notice. Mumbai. Date 30/10/2021.

Suhas Bhausaheb Aadhav, Advocate

R/o.B-1,Jaywant CHS.,Charbungalow,Andheri West,Mumbai

MINOR IRRIGATION DIVISION,KHUNTI

**e-Procurement Notice**

Tender Reference No. WRD/MID/KHUNTI/F2-1/2021-22  
Date :-30/10/2021

1.	Name of the work	Renovation of Chonga Medium Irrigation Scheme in Block- Sonahatu,Dist.-Ranchi.
2.	Estimated Cost (Rs. In Lakh)	Rs. 195.594 Lakh
3.	Time of Completion	335 days
4.	Date of Publication of Tender on website	16.11.2021 at 2 PM
5.	Last Date/Time for submission of Bids	23.11.2021 at 5 PM
6.	Date of opening of e-tender	25.11.2021 at 1 PM
7.	Name & address of office Inviting Tender	Executive Engineer,Minor Irrigation Division, Khunti
8(a)	Contact no. of Procurement officer	06528-221194/9162471448
(b)	E-mail of e-procurement Officer	eemidkhun-cemr-jhr@nic.in
9.	Last date for receipt of bids fee, security and other documents.	24.11.2021 at up to 3 PM

Note :- Only e-Tenders will be accepted.  
Further details can be seen on website <http://jharkhandtenders.gov.in>

Executive Engineer,  
Minor Irrigation Division,  
Khunti.

PR 256017 Minor Irrigation (21-22).D

THE CKP CO-OP. BANK LTD., (UNDER LIQUIDATION)

66 & 67, 2<sup>nd</sup> Floor, Vijaynagar, Dadar (West), Mumbai – 400 028.  
Tel.No. : 022 24362408

**NOTICE**

NOTICE TO PUBLIC AT LARGE is hereby given that the following lockers of The CKP Co-op. Bank Ltd., Goral Branch have been inoperative since the time/period stated herein below.

SR. NO.	LOCKER NO.	NAME
1	379	KAMLABEN SHAH
2	345	SAKSHI MULYE
3	3	KIRAN PARESH GANDHI
4	61	VYUNKATESH MAHINDRAKAR
5	487	JYOTSNA SAWANT
6	388	LAXMAN GANESH SANGLE
7	455	SANKET DEEPAK PARMAR
8	459	AMEYA ANIL MALANKAR
9	460	NARAYAN VYAS
10	468	SANSUJ ELECTRONICS
11	80	SHEKHAR BHANDAVKAR
12	430	DEEPAK A SURYAVANSHI
13	429	DEEPAK M AJGAONKAR
14	181	JAYRAM KRISHNAJI SHINDE
15	156	RAVINDRA NIRALE
16	134	ROHIT PARASHARE
17	101	UDAY MALANDKAR
18	209	SHREYA SAMIR KADAM
19	217	KAVIDA VINAYAK KADAM
20	218	MAYUR YOGESH PATEL
21	235	RADHADEVI VYAS
22	309	PARAG EKNATH GHAG
23	321	SHREE PADMAVATI BOMBAY TRADERS
24	69	HEENA A LAKHABHAI
25	67	VAISHALI VITTHAL GOLATKAR
26	404	SURESH VASUDEO SALVI
27	255	MANIBHAI CHETTY
28	240	GOPAL SADASHIV KALE
29	522	AJAY MANOHAR KAWADE

If any person is having any claim, objection etc. in respect of the said lockers shall contact the Branch Incharge/Officer within 15 days from the date of the present notice. No any claim or objection will be entertained after lapse of the said period. If no any claim or objection is received from any person, in that case, the aforementioned lockers will be break-opened in the presence of two witnesses.

Sd/-  
(J. D. Patil)  
Liquidator  
The CKP Co-op. Bank Ltd., (Under Liquidation)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that my clients' Mrs. Phlominia Mohnish Dange And Mr. Mohnish Ramesh Dange have decided to purchase the property mentioned in the schedule hereto from Mr. Neellesh Anant Gore.

Therefore any person(s) having any claim in respect of the property mentioned below in the schedule by way of sale, exchange, charge, gift, any legal right are hereby requested to make the known in writing together with supporting documents to the undersigned at his office by RPAD/SPEED POST within period of 8 days of the publication hereof failing which the claim of such person(s) will be deemed to have been waived and/or abandoned and will not be binding on my clients.

**SCHEDULE OF PROPERTY**

Bearing Flat no 05, admeasuring 450 sq.ft Built Up area on First Floor in building known as Shree Nalanda Co-Operative Housing Society LTD., standing on plot of land bearing Survey No. 366, Tika No. 15, C.T.S No. 29, Village Panchpakadi, lying, being and situated at Ghantali Mandir Road, Opp. Ghantali Devi Temple, Naupada, Thane (West) - 400 602 within the limits of Thane Municipal Corporation and within the Registration District and Sub-District of Thane, together with shares bearing distinctive number 21 to 25, vide Share Certificate No. 05, standing presence in the name of Transferor.

Date : 31.10.2021 Sd/-  
Adv. Manoj Khabade  
2, Om Yashodhan CHS, Sahyog Mandir Road



सोमवार, दि. १ नोव्हेंबर २०२१

## कर्ज मेळाव्यात १८४६ खातेदारांना ६०.९२ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर

बुलडाणा, दि.३१ (हिंदुस्थान समाचार) : वित्त मंत्रालय भारत सरकार यांच्या निदेशानुसार देशामध्ये ७ ते ३० ऑक्टोबर २१ पर्यंत क्रेडिट आऊट रचि अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर रोजी स्थानिक गर्दे हॉलमध्ये दुपारी १२ वाजता कर्ज मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. कर्ज मेळाव्यात अध्यक्षस्थानी एस. रामामूर्ती होते. तर, आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच नाबाईचे विक्रम पठारे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात, जिल्हा उद्योग केन्द्राचे महाव्यवस्थापक सुनिल पाटील व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश इंगले उपस्थित होते. या कर्ज मेळावामध्ये सर्व बँकांनी मिळून १८४६ खातेदारांना ६० कोटी ९२ लक्ष ४६ हजार ८७० रुपये एवढे कर्ज मंजूर करण्यात आले.

अग्रणी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पुढाकाराने भव्य कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये बुलडाणा येथील सर्व सरकारी व खाजगी बँकद्वारे विविध सरकारी योजनांमध्ये कर्ज वाटप केले गेले. यापैकी बऱ्याचशा खातेदारांना आमदार संजय

गायकवाड यांच्या हस्ते कर्ज वाटप करण्यात आले. तर, काही खातेदारांना वाहनाच्या चाव्या देण्यात आल्या. याप्रसंगी आमदार संजय गायकवाड म्हणाले, सर्व बँकांनी मिळून असा कर्ज मेळावा घेणे ही खरोखर कौतुकाची बाब आहे. बँका कर्ज वाटपमध्ये आता सकारात्मक आहे. मात्र, काही शाखामध्ये अजूनही ग्राहकांना नाहक त्रास दिल्या जातो, ते चित्र बदलायला पाहिजे. आधी प्रत्येकाला असे वाटायचे की हजार रुपयांची नोकरी असली तरी चालेल पण आता चित्र बदलत आहे. मराठी माणूस सुद्धा व्यावसायिक होत आहे. तेव्हा बँकांनी सहजरीत्या त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. बुलडाणा येथे २५०० दुकानांचा प्रोजेक्ट सुरू करण्यात येणार आहे. तेव्हा बँकांनी त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. आपल्या प्रस्ताविकामध्ये स्टेट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक सुहास ढोले म्हणाले, यावर्षी जिल्ह्याचा वार्षिक कर्ज आराखडा हा ३५१० कोटीचा असून आतापर्यंत ३००० कोटी पेक्षा जास्त कर्ज वाटप झालेले आहे. डिसेंबर २०२१ च्या अखेरपर्यंत उद्दीष्ट पूर्ण करण्यात येणार. त्यांनी बँकेच्या विविध योजना व शासकीय योजनांमध्ये बँकेचे भागीदारी याविषयी माहिती दिली. बँकेचे ओ टी एस योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

LOST & FOUND

श्री, श्रीमती बी.एन. जोशीराव, माझी एकडीएफसी लि., चक्रीट, मुंबईची एकडीआर पावती क्रमांक BM18356285 हरवली आहे. कोणाला आढळल्यास, कृपया पंढराह दिवसच्या आत एकडीएफसी लिमिटेड कडे हस्तांतरित करा, किंवा 9106994623 क्रमांकावर संपर्क साधा.

सूचना

श्री. अनंत शामराव कांटक हे निर्माण पॅलेस सी अँड डी बिल्डिंग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, यांचा पत्ता- निर्माण पॅलेस, राजमाता जिजाबाई मार्ग, पम्प हाऊस, अंधेरी पुर्व, मुंबई-४०००९३ या सोसायटीचे सदस्य असून सोसायटीच्या इमारतीमधील डी-६०४ चे घाटक आहे, यांचे ११ ऑगस्ट, २०२० रोजी निधन झाले.

त्यांनी त्यांची पत्नी श्रीमती सुषिला अनंत कांटक यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ चे नियम २५ अंतर्गत वारसदार नेमले आहेत.

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील, मरत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेगरी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून ४५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मरत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुच्छर्थे अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसार मगाविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मरत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाची सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मरत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदीमधील उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाद्वारे निरीक्षणकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.१०.३० ते रात्री.८.३० पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करिता निर्माण पॅलेस सी अँड डी बिल्डिंग को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड सचिव

दिनांक:१.११.२०२१ ठिकाण: मुंबई

PUBLIC NOTICE

Shri Sharad M. Upadhyay a Member of the Gajalaxmi Co-operative Housing Society Ltd., having address at Babhai Naka, L.T.Road, Borivali (West), Mumbai 400 092 holding Flat No. 103 in the building of the society died on 25.02.2016 without making any nomination.

The Society hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society with in a notice of 7 days from publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society with the secretary of the society between 7.00 P.M. to 8.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of GAJALAXMI CO.OP. HSG. SOC. LTD.,  
Sd/-, Mr. Secretary,  
Place: Mumbai Date: 01/11/2021

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that The Share Certificate No. 17 for 5 (five) Shares bearing distinctive No 86 to 90 of Lumbari Co-operative HSG Society, 25, National Library Road, Bandra (W) Mumbai 400050, Standing in the names of Shree Sheena K. Shetty have hence been reported lost/stolen and that an application for issue of duplicate Share Certificate in respect thereof has been made to the Society at Lumbari Co-op. HSG. Society, 25, National Library Road, Bandra (W) Mumbai 50. to whom objection if any against issuance of such duplicate Share Certificate should be made with in 15 days from the date of publication of this notice. Share Certificate is not mortgaged or any loan taken against the Shop.

Date:-01-11-2021  
Place Mumbai Sd/-  
Shekhar S. Shetty

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT, my client intends to purchase Residential Flat which is more specifically mentioned in the Schedule of Property stated herein below.

TAKE NOTICE THAT, the below mentioned Residential Flat was originally purchased in the names of (1) Rajalakshmi Murali, (2) Pushpa Vijayraghavan and (3) Kavya Murali vide Agreement for Sale dated 30th May 2005 which was duly registered with the Sub-Registrar under Serial No. TNN2-03615-2005. Subsequently, Pushpa Vijayraghavan expired on 25/05/2016 and the below mentioned Flat now stands in the names of (1) Rajalakshmi Murali and (2) Kavya Murali as per the Share Certificate, vide Entry No. 79 dated 24/10/2017 in the Share Register of the Society Records.

Any Person/s having any claim/objectiection in respect of the under mentioned Residential Premises or any portion or part thereof including claim/objectiection as and by way of Sale, Exchange, Mortgage, Gift, Lien, Trust, Lease, Possession, Inheritance, Easement, License or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing along with certified True Copy of the supporting documents to the under signed at the address mentioned below within 14 days from the publication hereof, otherwise, the same if any, will be considered as waived and the transaction between the Owners and my Client in respect of the under mentioned Residential Flat will be completed.

THE SCHEDULE OF THE RESIDENTIAL FLAT Flat No. 1204, admeasuring 995 sq. ft. built up area, situated on 12th Floor of Hazelnut C.H.S. Ltd., Hiranandani Meadows, Near Kashinath Ghanekar Auditorium, Thane (West), Thane-400607, along with Share Certificate No. 54 for 5 fully paid up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. 226 to 230.

Sd/-  
Yagnesh M. Shah, Advocate  
20/ Plot No. 501, Ganesh Siddhi C.H.S. Ltd., Sector No. 5, Opp Janseva Bank, Charkop, Kandivali (West), Mumbai – 400 067.  
Place: Mumbai Date: 01.11.2021

SBI STATE BANK OF INDIA

किरकोळ मालमत्ता मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र, १ला मजला, अशोक सिल्क मिल्स कंपाऊंड, एल.बी.एस. मार्ग, चाटकोपर (पश्चिम), मुंबई-४०००८६.

मागणी सूचना

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिस्सुरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल असेट्स् अँड एनफोर्सेमेंट ऑफ सिस्सुरीट्री इंस्ट्रेट अँड, २००२ अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिस्सुरीट्री इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकारांतर्गत सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये त्यांनी वितरीत केलेल्या २७.१०.२०२१ रोजीच्या मागणी सूचनेनुसार कर्जदार १) श्रीमती चया सोभराज राधानी आणि श्री. साहिल सोभराज राधानी, फ्लॅट क्र.१५०१, ए-०३, इमारत फ्लोरा मोहन प्राईड कोहोसोलि., वायले नगर, गाव गांधारे, कल्याण (प.)-४२१३०१ यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत २७.१०.२०२१ रोजी देय रकम रु.३७,१४,९८३/- (रुपये सदतीस लाख चौऱ्याणव हजार नऊशे त्र्यांशेरी फक्त) तसेच कारादराने उपरोक्त रकमेवरील पुढील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिकार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर सूचना ना-मोहोच झाली. जर त्यांची इच्छा असल्यास सदर मागणी सूचनेची प्रत खालील स्वाक्षरीकर्तांकडून कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत प्राप्त करावी. मागणी सूचनेचे मजकूर खाली नमुद केले आहे. तुमचे खाते २५.१०.२०२१ रोजी नॉन-परफॉर्मिंग असेट्स् (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले.

तथापि कर्जदार/जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी देय तारखेला उपरोक्त रकम तसेच उपरोक्त रकमेवरील कारादराने पुढील व्याज व प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादीसह एकत्रितपणे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत बँकेकडे जमा करावी. सदर कारानामा व दस्तावेजांतर्गत कर्जदार/जामिनदारांनी प्रतित्भूत बँकेकडे खाली नमुद केलेली मासमत्ता तारण ठेवली होती. जर कर्जदार/जामिनदार हे उपरोक्तप्रमाणे बँकेकडे रकम भरण्यात असमर्थ ठरल्यास, तदनंतर कायद्याच्या कलम १३(४) अन्वये खाली नमुद प्रतित्भूत मालमत्तेसमोर बँकेद्वारा कारवाई केली जाईल आणि जे संपुर्णतः कर्जदार आणि त्यांचे वारसदारांच्या जोडिम, मुल्य व पणामावर असेल.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.१५०१, ए-०३, इमारत फ्लोरा मोहन प्राईड कोहोसोलि., वायले नगर, गाव गांधारे, कल्याण (प.)-४२१३०१.

प्राधिकृत अधिकारी

स्टेट बँक ऑफ इंडियाकरिता

SBI STATE BANK OF INDIA

किरकोळ मालमत्ता मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र, ठाणे, पोस्ती पित्राकल, गेट क्र.३, प्लॉट क्र.ई७, रोड क्र.२२, वागळे इंड. इस्टेट, ठाणे-४००६०४.

मागणी सूचना

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिस्सुरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल असेट्स् अँड एनफोर्सेमेंट ऑफ सिस्सुरीट्री इंस्ट्रेट अँड, २००२ अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिस्सुरीट्री इंस्ट्रेट (एनफोर्सेमेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकारांतर्गत सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये त्यांनी वितरीत केलेल्या २८.०९.२०२१ रोजीच्या मागणी सूचनेनुसार कर्जदार १) श्री. केतनरा विसीनदास मताई व श्रीमती स्नेहा केतनरा मताई, पत्ता: (१) ब्लॉक क्र.११०३/१०, स्वामी सतसंग हॉलजवळ, ओ.पी. सेक्शन, उन्हासमार-४२१००३. (२) फ्लॅट क्र.७०३, ए.विंग, विक्सन कोर्ट, गोदरेज हिल, मौजे बारवे, कल्याण पश्चिम, ठाणे-४२१३०१ यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत २८.०९.२०२१ रोजी देय रकम रु. २४,९१,८६८/- (रुपये चौवीस लाख अकरा हजार आठशे अडसष्ट फक्त) तसेच कारादराने उपरोक्त रकमेवरील पुढील व्याज, प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिकार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर सूचना ना-मोहोच झाली. जर त्यांची इच्छा असल्यास सदर मागणी सूचनेची प्रत खालील स्वाक्षरीकर्तांकडून कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत प्राप्त करावी. मागणी सूचनेचे मजकूर खाली नमुद केले आहे. तुमचे खाते २७.०९.२०२१ रोजी नॉन-परफॉर्मिंग असेट्स् (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले.

तथापि कर्जदार/जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, त्यांनी देय तारखेला उपरोक्त रकम तसेच उपरोक्त रकमेवरील कारादराने पुढील व्याज व प्रासंगिक खर्च, शुल्क, अधिभार इत्यादीसह एकत्रितपणे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत बँकेकडे जमा करावी. सदर कारानामा व दस्तावेजांतर्गत कर्जदार/जामिनदारांनी प्रतित्भूत म्हणून बँकेकडे खाली नमुद केलेली मालमत्ता तारण ठेवली होती.

जर कर्जदार/जामिनदार हे उपरोक्तप्रमाणे बँकेकडे रकम भरण्यात असमर्थ ठरल्यास, तदनंतर कायद्याच्या कलम १३(४) अन्वये खाली नमुद प्रतित्भूत मालमत्तेसमोर बँकेद्वारा कारवाई केली जाईल आणि जे संपुर्णतः कर्जदार आणि त्यांचे वारसदारांच्या जोडिम, मुल्य व पणामावर असेल.

कर्जदार/जामिनदार/त्यांचे कायदेशीर वारसदारांना उपरोक्त मालमत्तेच्या हस्तांतरणास सरफासी कायदा २००२ च्या कलम १३(१३) अन्वये नोंदवण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.७०३, ए.विंग, विक्सन कोर्ट, गोदरेज हिल, मौजे बारवे, कल्याण पश्चिम, ठाणे-४२१३०१.

प्राधिकृत अधिकारी

स्टेट बँक ऑफ इंडियाकरिता

ट्रान्सकेम लिमिटेड											
सीआयएन: एल२४१००एमएच२१७६पीएलसी०१९३२७											
नोंदणीकृत कार्यालय: ३०४, गणारा इस्टेट, पोखरण रोड क्र.५, चौपट, ठाणे (प.)-४००६०५.											
दूर.क्र.०२२-२५४७७०७७, फॅक्स:०२२-२५४७८६०५, ई-मेल:secretary@transchem.net											
३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल											
(रु.लाखात, नमुद केल्या व्यतिरिक्त)											
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही			संपलेले अर्धवर्ष			संपलेले वर्ष			
		३० सप्टे २०२१ अलेखापरिक्षित	३० जून २०२१ अलेखापरिक्षित	३० सप्टे २०२० अलेखापरिक्षित	३० सप्टे २०२१ अलेखापरिक्षित	३० सप्टे २०२० अलेखापरिक्षित	३० सप्टे २०२० अलेखापरिक्षित	३१ मार्च २०२१ लेखापरिक्षित			
१.	एकूण उत्पन्न (निव्वळ)	१३९.२९	१४४.२०	११२.१८	२८३.४९	२१२.८९	२०२.४६	२६८.२३			
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादनामक आणि/किंवा विशेष साधारण बाबतू)	८४.८८	११२.७७	४९.०३	२०२.४६	२१२.८९	२०२.४६	२६८.२३			
३.	कार्यरूप कायदावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादनामक आणि/किंवा विशेष साधारण बाबतू)	८४.८८	११२.७७	४९.०३	२०२.४६	२१२.८९	२०२.४६	२६८.२३			
४.	कार्यावधीकरिता एवढा सर्वत्र उत्पन्न (कालावधीकरिता सर्वत्र नफा/(तोटा) (कारनांतर) आणि इतर सर्वत्र उत्पन्न (कारनांतर)	६६.७९	८४.०३	३१.१३	१४०.८२	१४०.८२	१४०.८२	२१२.५०			
५.	भागा केलेले सभाभा भांडवल (द्विती मूल्य रु.१०/- प्रती)	१२२५.००	१२२५.००	१२२५.००	१२२५.००	१२२५.००	१२२५.००	२६८५.६४			
६.	इतर सभाभा (मागील लेखापरिक्षित ताळेवूनकरासुसार)	एएम	एएम	एएम	एएम	एएम	एएम	५०७०.१५			
७.	उत्पन्न प्रतिभागा (रु.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)	०.५५	०.६९	०.२६	१.२३	१.२३	१.२३	१.५३			
अ.	मूळ इक्विप	०.५५	०.६९	०.२६	१.२३	१.२३	१.२३	१.५३			
ब.	सोर्सिज्ज इक्विप										
टिप:											
१. कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ आणि इतर मान्यतापत्र लेखा सराव व लागू मर्यादित योजनेअंतर्गत विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडियन) नुसार वित्तीय निष्कर्ष तयार केले आहेत.											
२. सेबी (लिटिंगिंग ऑडिओगेशन अँड ट्रिक्लोकल रिक्वायमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता तयार केलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता तयार केलेल्या व अर्धवर्षाकरिता तयार केलेल्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुद स्टॉक एक्सचेंजच्या <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> व कंपनीच्या <a href="http://www.transchem.net">www.transchem.net</a> वेबसाईटवर उपलब्ध आहे.											
३. वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि तदनंतर ३० ऑक्टोबर, २०२१ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले.											
ट्रान्सकेम लिमिटेडकरिता											
सही / -											
महेश सुशेन रणनवरे											
संचालक											
सीआयएन:०८२९६६३१											

स्थळ : ठाणे
दिनांक: ३० ऑक्टोबर, २०२१

18. PERIOD FOR WHICH THE DELISTING OFFER SHALL BE VALID

The Public Shareholders may submit their bids under the Stock Exchange Mechanism during the Bid Period. Additionally, once the Equity Shares have been delisted from MSEIL, the Public Shareholders, whose Equity Shares have not been acquired by the Acquirers or who did not tender their Equity Shares during the Bid Period (Residual Shareholders), may offer their Equity Shares for sale to the Acquirers at the Discoversed Price for a period of one year following the date of the delisting (Exit Window). A separate Offer Letter in this regard will be sent to such Residual Shareholders, who will be required to submit the necessary documents to the Registrar to the Offer within the stipulated time.

19. DETAILS OF THE ESCROW ACCOUNT

19.1 The estimated consideration payable under the Delisting Regulations, being the Floor Price of Rs.47,00/- per Equity Share multiplied by the number of Offer Shares outstanding with the Public Shareholders i.e., 13,91,908 Equity Shares, is Rs.6,54,19,676.00/- (Escrow Amount).

19.2 In accordance with Regulation 14 of the Delisting Regulations, the Acquirers have appointed ICICI Bank Limited, Capital Market Division, 1<sup>st</sup> Floor, 122, Misty Bhawan, Dinsavh Yachna Road, Backbay Redamation, Churchgate, Mumbai – 400 020, Maharashtra, India (Escrow Bank), a scheduled commercial bank registered with SEBI, The Acquirers, The Escrow Bank and the Manager to the Offer have entered into an escrow agreement dated 01 October 01, 2021, pursuant to which the Acquirers have opened an Escrow Account and have deposited an amount higher than the amount specified being Rs.6,54,19,676.00/-, representing 100% of the Escrow Amount marking in favour of the Manager to the Offer.

19.3 The Acquirers have authorized the Manager to the Offer to make fund transfers through electronic mode or such other mode permitted by the Reserve Bank of India, and to instruct the Escrow bank to issue banker's cheques or demand drafts for the amount lying to the credit of the escrow account, for the purpose(s) mentioned in the Delisting Regulations and the amount in such account, if any, remaining after full payment of consideration for the equity shares tendered in the Delisting Offer and those tendered under Regulation 28(1) of the Delisting Regulations shall be released to the Acquirers.

19.4 In case of the Discoversed Price being equal to the Floor Price, the payment shall be made through the secondary market settlement mechanism; or (ii) In case the Discoversed Price is higher than the Floor Price, the payment shall be made within 5 working days from the date of the Public Announcement as specified Paragraph 13.7 of this DPA.

20. PROPOSED TIMETABLE FOR THE DELISTING OFFER

Activity	Day	Date
Date of Board Meeting for approving the Delisting Offer	Friday	August 27, 2021
Date of approval of Shareholders for approving the Delisting Offer through E-voting	Thursday	September 30, 2021
Receipt of in-principle approval from MSEIL	Friday	October 29, 2021
Date of publication of the Detailed Public Announcement	Monday	November 01, 2021
Specified Date for determining the names of the Public Shareholders to whom the Letter of Offer shall be sent	Tuesday	November 02, 2021
Last date of Completion of Dispatch of Letter of Offer / Bid Forms to Public Shareholders as on Specified Date	Wednesday	November 03, 2021
Recommendation by Independent Directors of the Company	Wednesday	November 10, 2021
Bid Opening Date (Bid start at trading hours)	Friday	November 12, 2021
Last Date of Revision (upwards) or withdrawal of Bids by the Public Shareholders	Wednesday	November 17, 2021
Bid Closing Date (Bid dosing at trading hours)	Thursday	November 18, 2021
Last date of Counter Offer	Tuesday	November 23, 2021
Last Date for Public Announcement regarding failure or success of the Delisting Offer	Tuesday	November 23, 2021
Last Date for payment of consideration	Tuesday	November 30, 2021
Last Date for Return of Bid Shares to the Public Shareholders in cases of failure of Delisting Offer/Bids have not been accepted	Tuesday	November 30, 2021

\*Specified Date is only for the purpose of determining the names of Public Shareholders as on such date to whom the Letter of Offer shall be sent. However, all Public Shareholders (registered or unregistered) of the Equity Shares of the Company are eligible to participate in the Delisting Offer any time before and on the Bid Closing Date.

#Subject to the acceptance of the Discoversed Price by the Acquirers.

All the dates are subject to change and are dependent on obtaining the requisite statutory and regulatory approval as may be applicable. In the event there is any change in the proposed timetable, it will be announced by way of corrigendum to the DPA and in the same newspapers in which this DPA appears.

21. STATUTORY AND REGULATORY APPROVALS

21.1 The Company has obtained the approval of its members, by way of a special resolution in Annual General Meeting, the result of which was declared on October 01, 2021, and notified to MSEIL on the same day approving the delisting of the Company's Equity Shares from MSEIL pursuant to the Delisting Regulations. The votes cast by the Public Shareholders in favor of the Delisting Offer were more than two times the number of votes cast by the Public Shareholders against it.

21.2 The Company has received an in-principle approval for the Delisting Offer from MSEIL vide their letter bearing reference number MSE/LIST/2021/1243 dated October 29, 2021.

21.3 To the best of the Acquirers' knowledge, as on the date of the DPA, there is no other statutory or regulatory approval required to acquire the Offer Shares and implement the Offer.

21.4 If any statutory or regulatory approval becomes applicable, the acquisition of Offer Shares by the Acquirers and the Offer will be